

निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब  
निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत.  
प्रादेशिक भाषा परिक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतची  
नोंद सेवा पुस्तकात नसण्याबाबतचा आक्षेप.

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : सेनिवे १००१/९८/सेवा-४,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २९ डिसेंबर, २००१

वाचा - शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : सेनिवे १०९९/३०२/सेवा-४, दिनांक : १५ नोव्हेंबर १९९९

### परिपत्रक

राज्य शासनाने शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: सेनिवे-१०९९/३०२/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ अन्वये दिनांक १ जानेवारी १९९६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणा-या / सेवेत असताना मृत्यु पावलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांच्या निवृत्तिवेतनात दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी सुओ-मोटु गिट पिटीशन क्रमांक २४३२/१९९९ व रिट पिटीशन क्रमांक १७४७/१९९९ या प्रकरणी दिनांक २४ ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निवाडयानुसार दिनांक १ जानेवारी १९९६ ते ३० जून १९९९ पर्यंतच्या कालावधीची सुधारित निवृत्तिवेतनविषयक लाभांची थकबाकी तीन समान वार्षिक हप्त्यात देणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला हप्ता दिनांक ३१ मार्च २००० पूर्वी तर दुसरा हप्ता दिनांक ३१ मार्च २००१ पूर्वी दिला जाणे आवश्यक होते. तथापि शासनाच्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की, ब-याचशा निवृत्तिवेतन धारकांच्या प्रकरणी "प्रादेशिक भाषा विषयक परिक्षा" उत्तीर्ण झाल्याबाबतची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात नसल्यामुळे याबाबत आक्षेप घेऊन वेतन पडताळणी पथकाने अशी प्रकरणे संबंधित कार्यालये / विभागाना परत पाठविली आहेत. परिणामी अशा प्रकरणांना अंतिम स्वरूप दिले न गेल्यामुळे संबंधित निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबतची / त्यांना मा.उच्च न्यायालयाच्या निवाडयानुसार थकबाकीचे हप्ते विहित कालावधीत देण्याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही.

२. शासनाने आता, दिनांक १.२.१९९६ ते ३०.६.१९९९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्तिवेतनधारकांच्या प्रकरणी त्यांच्या सेवापुस्तकात "प्रादेशिक भाषा विषयक परिक्षा" उत्तीर्ण झाल्यासंबंधात कोणतीही नोंद अस्तित्वात नसेल, मात्र जर ते तात्पुरते निवृत्तिवेतनधारक असतील तर केवळ अशा स्वरूपाच्या प्रकरणी "प्रादेशिक भाषा विषयक परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद सेवापुस्तकात असणे" ही अट एक खास बाब म्हणून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि ही सवलत दि. १.७.९९ पासून व त्यानंतर निवृत्त होणा-या निवृत्तिवेतन धारकांना मिळणार नाही. शासन याद्वारे सर्व कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुखांना असे निर्देश देत आहे की, उपरोक्तलेखित निवृत्तिवेतनधारकांच्या प्रकरणी सुधारित निवृत्तिवेतनविषयक लाभ मंजूर करण्याच्या दृष्टीने पूर्वीच कार्यवाही विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून त्वरेने करावी.

३. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या ऑनोपचलीक संदर्भ क्रमांक ४३६/प्रस(विचौअ-२), दिनांक २९ डिसेंबर २००१ अन्वये त्या विभागाने दर्शावलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त वा. चौधरी

शासनाचे उपसचिव

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, मुंबई.  
महालेखापाल-२ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, नागपूर.  
महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.  
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.  
अधिवान व लेखा अधिकारी, मुंबई.  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.  
मंत्रालयातील सर्व विभाग (निवृत्तिवेतन कक्ष)  
वित्त विभागातील सर्व कार्यासने  
निवड नस्ती, कार्यासन-सेवा-४.  
निवड नस्ती, कार्यासन-सेवा-९.